

जिल्हा परिषदेच्या वर्ग - ३ व वर्ग- ४ च्या  
कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या  
धोरणाची अंमलबजावणी

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शुद्धीपत्रक क्र. जिपब-०८११/प्र.क्र.१२२/आस्था १४

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२

दिनांक :- १५ जून, २०१२

वाचा:-१) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.जिपब०८११/ प्र.क्र.१२२/आस्था१४, दिनांक २० एप्रिल, २०१२

२) शासन शुद्धीपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र. जिपब-०८११/ प्र.क्र.१२२/आस्था १४, दिनांक २१ एप्रिल, २०१२

३) शासन शुद्धीपत्रक ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.जिपब-०८११/ प्र.क्र.१२२/ आस्था१४, दिनांक २६ एप्रिल, २०१२

४) शासन शुद्धीपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.जिपब-०८११ प्र.क्र.१२२/ आस्था१४, दिनांक ११ मे, २०१२

**शुद्धीपत्रक :-** प्रशासकीय कारणास्तव वाचा मधील क्र. (१)येथील शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

परिशिष्ट १ प्रकरण १ मधील २ (७) येथील तसेच रिक्त पदांबाबतीत असमतोलपणा राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या वाक्यापुढे आदिवासी /नक्षलग्रस्त भागात दीर्घकाल सेवा केलेल्या प्रशासकीय बदली पात्र कर्मचाऱ्याची पुन्हा आदिवासी /नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असल्यास, त्याची तालुकांतर्गत आदिवासी/नक्षलग्रस्त क्षेत्रातच पुन्हा बदली करता येईल.पात्र त्यांनी लेखी विनंती अर्ज करणे आवश्यक आहे. असे वाचावे.

सदर शुद्धीपत्रक संगणक संकेतांक क्रमांक २०१२०६१५०६३६४८/२०१ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

  
(दत्तात्रेय बोळहाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,१) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव

- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ३) मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ४) मा. मंत्री, ग्राम विकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ५) मा. राज्यमंत्री, ग्राम विकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ६) सचिव/ विभागीय आयुक्त (सर्व विभाग)
- ७) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- ८) उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, (सर्व विभाग)
- ९) सर्व कार्यासने, ग्राम विकास विभाग
- १०) निवड नस्ती कार्या.क्र.आस्था १४, ग्रा .वि. ज.सं. वि. मंत्रालय, मुंबई